

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  
तळोदा मधील शासकीय आश्रमशाळा  
जांबईपाडा ता.तळोदा, जि. नंदुरबार  
येथील इमारतीचे नुतणीकरण करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन निर्णय क्रमांक:- शाआशा-२००७/प्र.क्र.८५/का.१७  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- १७ डिसेंबर, २००७.

- वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.केंद्रिय-२००५/प्र.क्र.९६/का-१७, स दिनांक २३.६.२००६.
- २) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक इमा-२००७/प्र.क्र.५०/का-६(२), दिनांक १७.६.२००७.

शासन निर्णय:- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी त्यांचे दिनांक १७.६.२००७ च्या पत्राने आदिवासी शासकीय आश्रमशाळा, जांबईपाडा ता.तळोदा, जि.नंदुरबार येथील इमारतीचे नुतणीकरणासाठी रु.५,३३,३७१/- इतक्या रकमेचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले होते. सदर अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर अंदाजपत्रकामध्ये दुरुस्ती करून मान्यता दिलेली आहे.

२. सदर अंदाजपत्रक उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तळोदा जि.नंदुरबार यांनी तयार केली आहेत व सक्षम अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नंदुरबार यांनी साक्षांकित केले आहे. अंदाजपत्रक सन २००६-०७ च्या दरसुचीवर आधारीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रकात आता २% संगणकीकरणासाठी तरतूद केली आहे व भाववाढीसाठी १०% रकमेची तरतूद समाविष्ट केली आहे. प्रस्तुत अंदाजपत्रकाची दुरुस्तीनंतरची रक्कम आता रु.५,८६,५००/- इतकी झाली आहे.

३. तथापि प्रस्तुत नुतनीकरणाचे काम अंदाज पत्रकात आता २% आकस्मिकता खच व २% संगणकीकरणासाठी तरतूद करण्यात आली आहे. अशी अट सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. या अटीच्या अधिन राहून सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तुत कामाच्या रु.५,८६,५००/- (रु.पाच लाख शहाएँशी हजार पाचशे फक्त) एवढ्या अंदाजपत्रकास मान्यता दिलेली आहे.

४. तरी सदर नुतनीकरणाच्या कामाच्या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने आर्ण सदर आश्रमशाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून घेण्यात येऊ नये अथवा मंजूर करु नये या अटीच्या अधिन राहून सदर आश्रमशाळेच्या इमारतीच्या नुतनीकरणाच्या रु.५,८६,५००/- (रु.पाच लाख शहाएँशी हजार पाचशे फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने व शासन निर्णय वित्त विभाग क्र. विपअ-१००१/प्र.क्र.४६/२००१/विनियम, दिनांक ११.७.२००१ मधील भाग-पहिला, उपविभाग-पाच, अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बेवसाईटवर २००७१२१७११४९१०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(स.र.गुजर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक. (सोबत मुळ अंदाजपत्रक)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नंदुरबार.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नंदुरबार, जि. नंदुरबार.

उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तळोदा, जि. नंदुरबार.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा, जि.नंदुरबार.

वित्त विभाग (विनियम), मंत्रालय, मुंबई.

कक्ष अधिकारी (इमारत-२), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.

कार्यासन क्र.६ व ७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवडनस्ती, का-१७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.